

INNOVASSYNTH INVESTMENTS LIMITED

Regd. Office: Flat No. C-2/3, KMC No. 91, Innovassynth Colony,
Khopoli-410203, Maharashtra, India.

CIN: L67120MH2008PLC178923

Tel.: +91-2192-260224.

Website: www.innovassynthinvestments.in

Fax: +91-2192-263628.

E-mail: secretarial@innovassynthinvestments.in

Date: 8th November 2023

To,
Manager,
Corporate Relationship Department,
BSE Limited
Phiroze Jeejeebhoy Towers,
Dalal Street, Mumbai-400001

Scrip Code: 533315

Dear Sir/Madam,

Sub: Submission of newspaper publication of Un-Audited financial results of the Company for the quarter and half year ended 30th September 2023.

Pursuant to Regulation 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, please find enclosed copies of the Newspaper advertisement regarding Un-Audited Financial Results for the quarter and half year ended 30th September 2023 as published in Business Standard and Pratahkal (Marathi) on 8th November 2023.

Kindly take the above into your records and acknowledge receipt.

Thanking You,

Yours Faithfully,

For **INNOVASSYNTH INVESTMENTS LIMITED**



Sameer Pakhali
Chief Financial Officer & Company Secretary
ACS 55746

UNITY SMALL FINANCE BANK LIMITED		POSSESSION NOTICE	
Registered office at Basant Lok, Vasant Vihar, New Delhi-110057 Corporate Office at 5th Floor, Centrum House, Vidyanageri Marg, Kalina, Santacruz (E), Mumbai - 400 098			
(For Immovable Property) Under Rule 8 (1) of the Security Interest (Enforcement) Rules, 2002			
Whereas the undersigned being the authorized officer of Unity Small Finance Bank Limited, having its registered office at Basant Lok, Vasant Vihar, New Delhi, India-110057 and corporate office at 5th Floor, Centrum House, Vidyanageri Marg, Kalina, Santacruz (E), Mumbai - 400 098, under Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 (2002 Act) and in exercise of powers conferred under Section 13 (12) read with Rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 issued Demand Notice dated mentioned hereunder calling upon the following borrowers to repay the amount mentioned in the notice being also mentioned hereunder within 60 days from the date of receipt of the said notice.			
The following borrowers having failed to repay the amount, notice is hereby given to the following borrowers and the public in general that undersigned has taken possession of the properties described herein below in exercise of powers conferred on him under sub section (4) of section 13 of the Act read with Rule 8 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 on the date mentioned hereunder:			
Sr. No.	Name of the Borrower/Co-Borrowers/Mortgagor & Loan Account Number	Date of Demand Notice and Outstanding	Description of the Immovable Property
1	1. Mrs. Laxmi Shankar Hegde (Borrower / Mortgagor) 2. Mr. Rakesh Shankar Hegde (Co-Borrower / Mortgagor) Loan Account No. 003330800000006	21.04.2023 Rs. 9,02,598.24 [Rupees Nine Lakh Two Thousand Five Hundred Ninety Eight Pauses Twenty Four Only]	All that part and parcel of the property bearing Room No. 5331, 3rd Floor, B Wing, Building No. 415, Tagore Nagar Sukh-Shanti Co-op. Housing Society Ltd., S.No. 113-Part, C T S No. 295, Village Hanyali, within S Ward of Municipal Corporation of Greater Mumbai, Tagore Nagar, Vikhroli (East), Mumbai - 400 083, Maharashtra, admeasuring 124.85 Sq.Fts. Carpet Area, owned by Mrs. Laxmi Shankar Hegde and Mr. Rakesh Shankar Hegde. The Building in which Flat is situated as bounded by (As per Valuation report) : On or towards East : By Eastern Express Highway, On or towards West : By Road, On or towards South : By A Wing, On or towards North : By Open Plot
2	1. Mr. Madhukar Namdev Ughade (Borrower / Mortgagor) 2. Mr. Santosh Madhukar Ughade (Co-Borrower) 3. Mrs. Divyanka Madhukar Ughade (Guarantor) Loan Account No. 041301100000008 Loan Account No. 041301100000009	05.04.2023 Rs. 6,52,149.11 [Rupees Six Lakh Fifty Two Thousand One Hundred Forty Nine Pauses Eleven Only] Rs. 7,02,174.45 [Rupees Seven Lakh Two Thousand One Hundred Seventy Four Pauses Forty Five Only]	All that part and parcel of the property bearing Room No. 124, 1st Floor, Building No. K1, New Parvatan Co-op. Housing Society Ltd., CTS No. 586, 586/1, 587, 587/1 & 2, 588, 588/1, 589, 589/1 to 13, MMHDA Colony, Kanjurmarg Station Road, Kanjurmarg (West), Mumbai - 400 078 Maharashtra, admeasuring 225 Sq.Fts. Carpet Area, owned by Mr. Madhukar Namdev Ughade
3	1. Mr. Pankaj Dnyaneshwar Gorde (Borrower & Mortgagor) 2. Mrs. Manju Pankaj Gorde (Co-Borrower & Mortgagor) Loan Account No. 02730420000015	27.05.2023 Rs. 3,56,209.52 [Rupees Three Lakh Fifty Six Thousand Two Hundred Nine Pauses Fifty Two Only]	All that part and parcel of the property bearing Flat No. 001, Ground Floor, B Wing, Guruchhaya - 1 Co-op. Housing Society Ltd., Plot 16, 17, 18, Survey No. 41 Hissa No. 2, Survey 43 Hissa 2(Part), situated at Village Katrap, Near Katrap Vidyalaya, Taluka Ambernath, Dist. Thane - 421 503, Maharashtra, admeasuring 505 Sq. Ft. Built Up Area, owned by Mr. Pankaj Dnyaneshwar Gorde and Mrs. Manju Pankaj Gorde
4	1. Mrs. Radha Brahmdeo Shukla (Borrower & Mortgagor) 2. Mr. Brahmdeo Ramraj Shukla (Co-Borrower & Mortgagor) Loan Account No. 003330900000005	18.05.2023 Rs. 49,81,823.18 [Rupees Forty Nine Lakh Eighty One Thousand Eight Hundred Twenty Three Pauses Eighteen Only]	All that part and parcel of the property bearing Flat No. 202, 2nd Floor, Building No. 17, Regency Sarvam Building No. 17 Co-op. Housing Society Ltd., Survey No. 42/1, to 42/3, 42/4A/1, 42/4A/2, 42/5, 42/6, 47/1, 50/1/A, 50/2, 220/1, 251/Part situated at Village Manda and Survey No. 201/1, 223/1, 224/1, 225/1, 246/1 situated at Village Tirwala, Gupta Estate, Ganpat Mandir Road, Near Tirwala Station, Tirwala (East), Taluka Kalyan, Dist. Thane, Maharashtra - 421 605 admeasuring 63.64 Sq.Mtr. Carpet Area (including Balconies area), owned by Mrs. Radha Brahmdeo Shukla and Mr. Brahmdeo Ramraj Shukla. The Building in which flat is situated as bounded by (As per Site Visit) : On or towards East : Internal Road & Garden On or towards West : Parking and Road On or towards South : Open Space On or towards North : Building No. 18
5	1. Ms. Shanti Enterprises (Borrower) 2. Mr. Brahmdeo Ramraj Shukla (Borrower & Mortgagor) 3. Mrs. Radha Brahmdeo Shukla (Guarantor / Mortgagor) 4. Mr. Vinay Kumar Kapoorchand Tiwari (Guarantor) Loan Account No. 003130100004539	18.05.2023 Rs. 10,96,335.72 [Rupees Ten Lakh Ninety Six Thousand Three Hundred Thirty Five Pauses Seventy Two Only]	All that part and parcel of the property bearing Flat No. 401, 4th Floor, A Wing, Jindal Residency, Survey No. 745, Hissa No. 1, Panvel, Raigad - 410206.
The borrower in particular and the public in general are hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property shall be subject to the Charge of Unity Small Finance Bank Limited for an amount mentioned herein above and interest thereon.			
The borrower's attention is invited to provisions of sub-section (8) of section 13 of the Act, in respect of time available, to redeem the secured assets.			
Date: 08.11.2023 Place: Mumbai Authorized Officer, Unity Small Finance Bank Limited			

PUBLIC NOTICE	
Notice is hereby given to general public on behalf of my client Mr. Sanjay Tukaram Bagwe & Mrs. Siddhi Sanjay Bagwe desired to purchase the Flat No. 305, "Sai Dutta Apartment - Sai Dutta CHS", Survey No. 97, Hissa No. 4 at Village Tulini, Taluka Vasai, District Palghar (referred as the said Flat) from Mrs. Bhagyashree M. Sutar	
Whereas Mrs. Jayashree M. Sutar has purchased the said flat from M/s Sai Ashinwad Construction vide Agreement for Sale dated 31/12/2011 (Doc. No VSI-3/499/2012). Owner Mrs. Jayashree M. Sutar died on 26/09/2020, leaving behind Mrs. Bhagyashree M. Sutar, Shri Madhukar Laxman Sutar, Shri Manoj Madhukar Sutar & Swapnali Suvoyniwalakar are as legal heirs.	
So I hereby invite claims or objection from general public that Any person having any claims and objections on the said Flat by way of sale, mortgage, charge, gift, possession, tenancy, lien or beneficial right/interest or otherwise claiming whatsoever are requested to make the same known in writing to the undersigned at Office No. 19, Mahavir Niwas, Plot 301, Sector 21, Nerul E Navi Mumbai 400 706 within period of 14 (Fourteen) days from the date of this publication, failing which the claim of such person/s if any, will/shall be deemed to have been waived and/or abandoned for all intents and purpose.	
Date: 08/11/2023	
HARESH DEMLA (ADV HIGH COURT, MUMBAI)	

Thane Bharat Sahakari Bank Ltd., (Scheduled Bank)					
Recovery & Legal Department					
Rimzim Apt., Gr. Floor, Bajji Prabhu Deshpande Marg, Vishnu Nagar, Naupada, Thane (W) - 400602. Tel. 022-25371028					
Rule 8(1) POSSESSION NOTICE					
(FOR IMMOVABLE PROPERTY)					
Whereas, The undersigned being the Authorized Officer of Thane Bharat Sahakari Bank Ltd., Thane, under the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act 2002 (No. 54 of 2002) and in exercise of powers conferred under section 13(12) read with Rule (3) of the Security Interest (Enforcement) Rules, 2002, issued a Demand Notice dated 19/08/2023 calling upon the Borrower/s Mr. Anil Sambhaji Shinde & Mrs. Smita Anil Shinde having their address at C/o. Madhukar Shantaram Deshmukh, Deshmukh Sadan, Gandhi Chowk, Opp. Jama Masjid, Nr. Mandar Garage, Kulgaon, Badlapur (East) - 421505 or their Guarantors to repay the amount mentioned in the said notice within 60 days from the date of said notice as per the details given in below table.					
Sr. No.	Branch	A/c No.	Name of the Borrower	13(2) Notice Date	O/s. as on 31/07/2023 (Rs.)
1	Bhandup Branch	2401/5	Mr. Anil Sambhaji Shinde (Borrower) Mrs. Smita Anil Shinde (Co-Borrower)	19/08/2023	10,17,850.63
The Borrower/s and Guarantor/s have failed to repay the amount, notice is hereby given to the Borrower/s, mortgagor/s and the public in general that the undersigned has taken symbolic possession of the property described herein below in exercise of powers conferred on him under sub section (4) of section (13) of the Act read with rule 8 of security interest enforcement Rules 2002 on 06/11/2023.					
The Borrower/s, mortgagor/s in particular and the public in general are hereby cautioned not to deal with below mentioned Property and any dealings with the said Property will be subject to the charge of Thane Bharat Sahakari Bank Ltd., for an amount of Rs. 10,17,850.63 (Rupees Ten Lakhs Seventeen Thousand Eight Hundred Fifty and Sixty Three Pauses) & Int. from 01/08/2023 and other expenses thereon.					
Description of Secured Asset(s)					
Flat No. 2, B Wing, area admeasuring about 680 sq.ft. (Built up), on Upper Silt Ground floor in the building known as "Shreeji Residency", lying, being and situated on the Plot of land bearing City Survey No. 2267/1, 2267/2, 2273/6, 2273/7, 2273/8, Hissa No. 3B/2, 5A, Prabhat Colony, Nave Nagar, Mahad, Tal. Mahad, Dist. Raigad - 420321 owned by Mr. Anil Sambhaji Shinde & Mrs. Smita Anil Shinde					
Date : 07/11/2023					
sd/ Authorised officer Thane Bharat Sahakari Bank Ltd., Thane					
Place : Tal. Mahad, Dist. Raigad					

झारखण्ड सरकार, कार्यपालक अभियंता का कार्यालय						
ग्रामीण कार्य विभाग, कार्य प्रमंडल, साहेबगंज						
ई-निविदा आमंत्रण सूचना						
ई-निविदा संख्या-06 / 2023-2024 / RWD/SAHIBGANJ/STPKG/02/2023-24						
क्र. सं.	आईडेंटिफिकेशन संख्या / प्लॉट संख्या	प्रकार	कार्य का नाम	प्राकृतिक राशि (रु. में)	अंश में	कार्य समाप्ति की अवधि
1		बरेट	पेटखसा पी0डब्ल्यू00 पी से दरियापुर, सरजनपुर होते हुए सोनमनी पी0डब्ल्यू00 तक पथ का विशेष मरम्मत कार्य। (लंबाई- 10.740 कि०मी०)	1864.904	अठारह करोड़ नब्बे हजार चार सौ रु० मात्र)	15 माह
2		बरेट	L046 झररी से घरी बंधान पथ का विशेष मरम्मत कार्य। (लंबाई- 6.428 कि०मी०)			
3		बरेट	L026 पेटखसा डोरय संचाली रोड से बस्ताही पथ का विशेष मरम्मत कार्य। (लंबाई- 3.850 कि०मी०)			
4		बरेट	L044 कुसमा मोड़ से चंद्रदीपा तक पथ का विशेष मरम्मत कार्य। (लंबाई- 3.900 कि०मी०)			
5		बरेट	L023 बरेट सोनमनी रोड से रोहड़ा गाँव तक पथ का विशेष मरम्मत कार्य। (लंबाई- 2.160 कि०मी०)			
6		बरेट	L051 लवरी बोखी हिरणपुर रोड से बरमिया पथ का विशेष मरम्मत कार्य। (लंबाई- 2.700 कि०मी०)			
7	RWD/SAHIBGANJ/STPKG/02/2023-24	बरेट	L054 हाथमारी पांडे बंधान रोड से मंडादौंड पथ का विशेष मरम्मत कार्य। (लंबाई- 2.290 कि०मी०)			
8		बरेट	L048 इलाकी से तिलाकी पथ का विशेष मरम्मत कार्य। (लंबाई- 2.280 कि०मी०)			
9		बरेट	L046 चंपरीबधान से बाभामरा पथ का विशेष मरम्मत कार्य। (लंबाई- 2.280 कि०मी०)			
10		बरेट	L029 बरेट बड़हरवा पी0डब्ल्यू00 रोड से बरमिया तक पथ का विशेष मरम्मत कार्य। (लंबाई- 0.992 कि०मी०)			
11		बरेट	L028 बरेट बड़हरवा पी0डब्ल्यू00 रोड से घोखडौडा तक पथ का विशेष मरम्मत कार्य। (लंबाई- 1.109 कि०मी०)			
12		बरेट	L039 पी0डब्ल्यू00 रोड से कदमा तक पथ का विशेष मरम्मत कार्य। (लंबाई- 1.218 कि०मी०)			
13		बरेट	मुगदी प्रधानदोला से सातानी पथ का विशेष मरम्मत कार्य। (लंबाई- 5.730 कि०मी०)			
14		बरेट	कुसमा जिया साह धर से बाउनदोला तक पथ का विशेष मरम्मत कार्य। (लंबाई- 3.030 कि०मी०)			
15		बरेट	L057 पी0डब्ल्यू00 रोड से मैरोदाव तक पथ का विशेष मरम्मत कार्य। (लंबाई- 1.658 कि०मी०)			
16		बरेट	L025 पेटखसा डोरय संचाली रोड से सरजनपुर तक पथ का विशेष मरम्मत कार्य। (लंबाई- 1.800 कि०मी०)			
17		बड़हरवा	L021 रामनगर से कसा सरासिन तक पथ का विशेष मरम्मत कार्य। (लंबाई- 2.650 कि०मी०)			

- वेबसाइट में निविदा प्रकाशन की तिथि- 16.11.2023
- ई-निविदा प्राप्ति की अंतिम तिथि एवं समय- 29.11.2023 अपराह्न 05.00 बजे तक।
- निविदा खोलने की तिथि एवं समय- 30.11.2023 अपराह्न 3.30 बजे।
- निविदा आमंत्रित करने वाले पदाधिकारी का नाम एवं पता :- कार्यपालक अभियंता, ग्रामीण कार्य विभाग, कार्य प्रमंडल, साहेबगंज, पिन-816109
- ई-निविदा प्रकोट का मोबाइल नं- 8292371115
- विस्तृत जानकारी के लिए वेबसाइट- <https://www.jharkhandtenders.gov.in> में देखा जा सकता है।

PR 310829 Rural Work Department (23-24)_D

SBI भारतीय स्टेट बैंक		RASMEC PANVEL	
State Bank of India		Shop No. 5, Sharda Terrace, Ground Floor, Sector-11, CBD Belapur, Navi Mumbai - 400 614.	
[Rule 8(1)] POSSESSION NOTICE [for Immovable Property]			
Whereas, The undersigned being the Authorized Officer of the State Bank of India under the Securitization and Reconstruction of Financial Asset and Enforcement of Security Interest Act, 2002 and in exercise of powers conferred under section 13 (12) read with rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 issued a demand notice to borrowers to repay the amounts mentioned in the notice with further interest as mentioned below, within 60 days from the receipt of the said notice.			
The borrowers having failed to repay the amount, notice is hereby given to the under noted borrowers and public in general that undersigned has taken possession of the property described herein below in exercise of powers conferred on him under section 13 (4) of the Act read with rule 8 & 9 of the said rules on 06/11/2023. The borrowers in particular and the public in general are hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to charge of State Bank of India for the amounts and further interest thereon mentioned against account herein below:			
Sr. No.	Name of the Borrower & Loan Account No.	Date of 13(2) Notice and Outstanding	Description of properties
1.	Mr. Deepak Ramnath Kavlikar & Mrs. Madhavi Deepak Kavlikar (Account No. 40472206109)	28-8-2023 / Rs. 36,30,688/- (Rupees Thirty Six Lacs Thirty Thousand Six Hundred And Eighty Eight Only) as on 28.08.2023 with further interest, cost, charges etc.	Flat No. 401, 4th Floor, A Wing, Jindal Residency, Survey No. 745, Hissa No. 1, Panvel, Raigad - 410206.
2.	Ms. Pratidnya Rajesh Raveendran (Account No. 40187904979, 40187952968)	19-8-2023 / Rs. 54,80,966/- (Rupees Fifty Four Lacs Eighty Thousand Nine Hundred and Sixty Six Only) as on 19.08.2023 with further interest, cost, charges etc.	Flat No. 1401, 14th Floor, Building No. G2, Building Known As Unnathi Woods Phase VII-a Situated At Survey No. 246, 247/1, 2, Village - Kavesar, G.B. Road, Thane (West), Taluka & Dist. Thane-400615.
3.	Mr. Umesh Sugappa Myathi & Ms. Dipti Umesh Myathi (Account no. 41360612510, 41452388300, 4136352970)	21-8-2023 / Rs. 75,30,421/- (Rupees Seventy Five Lacs Thirty Thousand Four Hundred And Twenty One Only) as on 21.08.2023 with further interest, cost, charges etc.	Flat No. 2603, 26th Floor, A Wing, Hubtown Greenwoods, Near Thikani Vidyalaya, Vartak Nagar, Pokhran Road No. 1, Survey No. 215, 216, 218, Village Majiwade, Thane West, Dist Thane, Maharashtra - 400606
4.	Mr. Sunil Shankar Khalate & Mr. Shankar Keshav Khalate (Account no. 65243995711, 65243995868)	24-8-2023 / Rs. 9,48,753/- (Rupees Nine Lacs Forty Eight Thousand Seven Hundred And Fifty Three Only) as on 24.08.2023 with further interest, cost, charges etc.	Flat No. 202, 2nd Floor, Deepak Chs Ltd., Plot No. 37, Sector 8, Village Kamotha, Taluka Panvel, Dist Raigad - 410209
The Borrower's attention is invited to provisions of sub-section (8) of section 13 of the Act, in respect of time available, to redeem the secured assets.			
Date: 06-11-2023, Place: Panvel / Thane Authorised Officer, State Bank of India			

S		SURYALATA SPINNING MILLS LIMITED									
		Regd. Office : Surya Towers, 1st Floor, 105, Sardar Patel Road, Secunderabad - 500 003.									
		CIN : L18100TG1983PLC003962 - GSTIN : 36AADCS0823M1ZA									
		Tel 040-27774200, 27819908/09, Fax: 040-27846859, Email- mail@suryalata.com, website : www.suryalata.com									
EXTRACT OF STANDALONE AND CONSOLIDATED UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND HALF YEAR ENDED 30TH SEPTEMBER 2023											
(Amount In Lakhs.)											
Sl. No.	Particulars	STANDALONE				CONSOLIDATED					
		Quarter Ended		Half Year Ended		Quarter Ended		Half Year Ended			
		30.09.2023	30.06.2023	30.09.2022	30.09.2022	30.09.2023	30.06.2023	30.09.2023	30.09.2023		
		Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited		
1	Total Income from operations	10,987	10,258	11,703	21,245	25,077	11,177	10,520	21,697		
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items#)	557	393	1,227	950	2,539	683	602	1,285		
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items#)	464	393	1,227	857	2,539	590	602	1,192		
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items#)	347	294	918	641	1,900	493	462	955		
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	347	294	918	641	1,900	493	462	955		
6	Equity Share Capital	427	427	427	427	427	427	427	427		
7	Reserves (Excluding Revaluation Reserve) as shown in the Balance Sheet of Previous year	-	-	-	-	-	-	-	-		
8	Earnings Per Share (of Rs. 100/- each) (for continuing and discontinued operations) - Basic : (Rs.)	8.14	6.90	21.52	15.02	44.53	11.56	10.82	22.38		
	Diluted : (Rs.)	8.14	6.90	21.52	15.02	44.53	11.56	10.82	22.38		
Notes: 1. The above is an extract of the detailed format of the standalone and consolidated UnAudited financial results for the Quarter and Half Year ended 30th September 2023 filed with stock exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosures Requirements) Regulation, 2015. The Full format of the Standalone and consolidated UnAudited financial results for the Quarter ended 30th September 2023 is available on the stock exchange website namely, BSE LIMITED (www.bseindia.com), and on the Company's website, www.suryalata.com											
2. The above Standalone and Consolidated UnAudited financial results have been reviewed by the audit committee and approved by the Board at their meeting held on 6th November, 2023. The statutory auditors of the company have expressed an unmodified opinion on the aforesaid results.											
3. The Financial result have been prepared in accordance with the Indian Accounting Standards (Ind-AS) as prescribed under section 133 of the Companies Act, 2013 read with Ind-AS rules (As amended).											
for and on behalf of the Board of Directors for SuryaLata Spinning Mills Limited sd/ Vithaldas Agarwal Managing Director (DIN : 00012774)											
Place : Secunderabad Date : 6th November 2023											

Cni RESEARCH LIMITED							
Regd. Office: A-120, Gokul Arcade, Sahar Road, Vile Parle (East), Mumbai - 400 057.							
CIN No. : L45202MH1982PLC041643							
Email id: chamatcar@chamatcar.com Contact: 022-49737861							
STATEMENT OF STANDALONE UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR QUARTER ENDED 30.09.2023							
(Rs. In Lacs/amount)							
Particulars	Current Quarter ending 30-09-2023 (Un-Audited)	Preceding 3 months ended 30-06-2023 (Un-audited)	Corresponding 3 months ended in the previous year 30-09-2022 (Un-audited)	Year to date (Six Months ended) 30-09-2023 (Un-Audited)	Corresponding year to date ended in the previous year 30-09-2022 (Un-Audited)	Year ended 31-03-2023 (Audited)	
1 Total Income from Operations	264.52	309.06	351.94	573.58	561.64	958.78	
2 Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items#)	15.48	61.66	23.29	77.13	43.82	49.34	
3 Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items#)	15.48	61.66	23.29	77.13	43.82	(85.66)	
4 Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items#)	15.48	61.66	23.29	77.13	43.82	(85.70)	
5 Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	(80.84)	292.07	(168.44)	211.23	14.71	(248.37)	
6 Equity Share Capital	1148.05	1148.05	1148.05	1148.05	1148.05	1148.05	
7 Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year	(152.38)	(152.38)	(152.38)	(152.38)	(152.38)	(152.38)	
8 Earnings Per Share (of Re.1/- each) (for continuing and discontinued operations) -							
1) Basic:	0.01	0.05	0.02	0.07	0.04	(0.07)	
2) Diluted:	0.01	0.05	0.02	0.07	0.04	(0.07)	
Notes:							
a) The above is an extract of the detailed format of Quarterly/Annual Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly/Annual Financial Results are available on the websites of the Stock Exchange(s) and the listed entity. (URL of the filings).							
b) The impact on net profit / loss, total comprehensive income or any other relevant financial item(s) due to change(s) in accounting policies shall be disclosed by means of a footnote.							
c) # - Exceptional and/or Extraordinary items adjusted in the Statement of Profit and Loss in accordance with Ind-AS Rules / AS Rules, whichever is applicable.							
For and on behalf of the Board of Directors of For Cni RESEARCH LTD. sd/- KISHOR P OSTWAL MANAGING DIRECTOR DIN: 00460257							
Place: Mumbai Date : - 07/11/2023							

INNOVASSYNTH INVESTMENTS LIMITED						
CIN : L67120MH2008PLC178923						
Regd. Office: Flat No. C-2/3, KMC No.91, Innovassynth Colony, Khopoli - 410203, Maharashtra						
Website: www.innovassynthinvestments.in E-mail: secretarial@innovassynthinvestments.in						
EXTRACT OF AUDITED STANDALONE AND CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED 30th SEPTEMBER, 2023						
(₹ in Lakhs)						
Sr. No.	Particulars	STANDALONE			CONSOLIDATED	
		Quarter ended 30th September, 2023	Year ended 31st March, 2023	Quarter ended 30th September, 2022	Quarter ended 30th September, 2023	Year ended 31st March, 2023
1	Total Income from Operations	-	-	-	-	-
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	(17.25)	(65.63)	(16.41)	(17.25)	(65.63)
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	(1				

